

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. ३० मार्च २०१९

एक तास वीज बंद करून नागपूरकरांचा 'अर्थ अवर'मध्ये सहभाग

मनपा-ग्रीन व्हिजीलचे आयोजन : एकाच वेळी १८०
देशात आयोजन

नागपूर, ता. ३० : वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर यांच्या वतीने जगभरातील १८० देशात एकाच वेळी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात आज (ता. ३०) नागपूरकरही सहभागी झाली. नागपुरातील बहुतांश भागात नागरिकांनी रात्री ८.३० ते ९.३० या वेळात एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून वीज बचतीच्या उपक्रमात योगदान दिले.

'अर्थ अवर' उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम सीताबर्डी येथील इटर्निटी मॉल येथे नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित उपक्रमात नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, विद्युत विभाग प्रमुख ए.एस. मानकर, संजय जैस्वाल, उपअभियंता एम एम बेग, महाव्यवस्थापक पर्यावरण (स्मार्ट सिटी) देवेन्द्र महाजन, विद्युत विभागाचे जी एम तारापुरे, आर यु राठोड, पी डी भस्मे, डी व्ही

वंजारी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, टीम लीडर सुरभी जयस्वाल, इटर्निटी मॉलचे व्यवस्थापक आशीष बढई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 'अर्थ अवर' दरम्यान इटर्निटी मॉलमधील प्रत्येक प्रतिष्ठानामधील वीज दिव्यांच्या प्रकाशाची तीव्रता कमी करण्यात आली होती आणि अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्यात आले होते. ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी यावेळी मॉलमधील प्रत्येक प्रतिष्ठानांमध्ये जाऊन उपक्रमाविषयी माहिती देत अनावश्यक वीज दिवे बंद करून सहभागी होण्याचे आवाहन केले. तत्कालीन महापौरांच्या पुढाकारातून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि ग्रीन व्हिजीलच्या सहकार्याने नागपुरात या उपक्रमाची सुरुवात सन २०१४ मध्ये करण्यात आली होती. याअंतर्गत प्रत्येक पोर्णिमेला 'पोर्णिमा दिवस' राबवून वीज बचत करण्यात येते. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पथदिवे बंद ठेवण्यात येतात. या अभियानांतर्गत नागपुरात आजपर्यंत १६०००० यूनीट विजेची बचत झाली ज्यामुळे १६०००० कि. कार्बन उत्सर्जन थांबविण्यात यश आले. या उपक्रमामुळे १२००००० लिटर पाणी आणि ८०००० कि. कोळशाचीही बचत झाली. भारताने स्वाक्षरी केलेल्या पॅरिस करारानुसार कार्बन उत्सर्जनात घट करण्याचा संकल्प केला आहे. शनिवारी (ता. ३०) राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, शीतल चौधरी, विकास यादव, कार्तिकी कावळे, दिगांबर नागपुरे, सौरभ अंबादे, अमोल भालमे, सारंग मोरे, प्रिया यादव, दादाराव मोहोड, चिन्मय धिमान आदी सहभागी झाले होते.

काय आहे 'अर्थ अवर?'

'अर्थ अवर'ची सुरुवात सन २००७ मध्ये सिडनी शहरातून झाली होती. आज जगभरातील १८० पेक्षा अधिक देश मार्च महिन्यातील कुठल्याही शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या काळात अनावश्यक वीज दिवे बंद करून ह्या उपक्रमात सहभागी होतात.